

Date: 12th September, 2022

To,
The Manager,
BSE Limited,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai - 400001

Symbol: HEALTHYLIFE Scrip Code: 543546

Subject: Intimation under Regulation 47(3) of SEBI (LODR) Regulations, 2015 for publication of notice of Annual General Meeting and e-voting details in newspaper.

Dear Sir/Ma'am,

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration Rules), 2014, as amended by the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of the SEBI (LODR) Regulations, 2015, the Company is providing e-voting facility to the Members to cast their votes on all the resolutions set out in the Notice convening the <u>Annual General Meeting</u> (AGM). The Annual Report for the Financial Year 2021-22 has been dispatched to all members on <u>Tuesday, 06th September, 2022</u> whose email addresses are registered with the Company/Depository Participant(s).

Pursuant to <u>Rule 20(4)(V)</u> of <u>Companies (Management and Administration)</u> Rules, 2014 as amended by the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015, the Company has published an advertisement in "<u>Active Times</u>" (English) and "<u>Mumbai Lakshadeep</u>" (Marathi) newspaper dated <u>09th September, 2022</u> regarding dispatch of Annual Report, Notice of AGM and other documents.

Pursuant to Regulation 47(1)(d) read with Regulation 47(3) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are hereby enclosing newspaper advertisement regarding Notice of AGM of the Company as published in the "Active Times" (English) and "Mumbai Lakshadeep" (Marathi) newspaper dated 09th September, 2022.

Thanking You, Yours Faithfully, For Healthy Life Agritec Limited

DIVYA Digitally signed by DIVYA MOJJADA Date: 2022.09.12 13:10:38 +05'30'

Divya Mojjada (Managing Director) DIN: 07759911

Encl: As above

CIN: U52520MH2019PLC332778

PUBLIC NOTICE Notice is hereby given to the Public enlarge by our clients, (1) Adnan Mohammed Anwar Khan - (Son) & (2)

Ifra Mohammed Anwar Khan

Second Floor, Plot No. 51, in the

Building known as Noorjahar Apartment & Society known as

Noorjahan Co-op. Hsg. Soc. Ltd.

Situated at Naya Nagar, Mira Road (E), Dist. Thane - 401107; (hereinafter referred as the "Said Flat"). Initially the

said Flat was purchased by Mr Mohammed Anwar Khan from (1) Mrs

Mehrunnisa Yakub Taufiq, (2) Mrs

Hamida A. Razak vide Agreement for Sale dated 27/02/2007 Doc. No. Tnn-7-

01982-2007 Dated 05/03/2007, whereas

Late Mr. Mohammed Anwar Khar expired on 08/01/2009, his Wife Zohra

Mohammed Anwar Khan also expired on 24/07/2022, leaving behind him our clients (1) Adnan Mohammed Anwar

Khan - (Son) & (2) Ifra Mohammed

Anwar Khan -(Daughter), as his only surviving legal heirs. Therefore, share of

the deceased will be transferred in the

name of **our clients**. Herein making Adnan Mohammed Anwar Khan as 70%

owner of the Flat & Ifra Mohamme Anwar Khan as 30% owner of the Flat.

Our client through this Publicatio

hereby called upon the public enlarge

that If any person/s have any claim/s o right, title, interest in respect of the said

Flat and/or shares or any part or portion

thereof by way of inheritance, share, sale purchase, mortgage, lease, lien, license

gift, attachment, or, encumbrance

espective claims at our office having

address as mentioned below within 1

(Fifteen) days from the date of publication of this notice, failing which the

claims, if any, of such person shall be treated as waived and/or abandoned and

not binding on our client.

Dist. Thane: 401107.

Place: Mira Road

Advocate High Court, Mumbai

Shon No. 9. Asmita Orient C.H.S. Ltd.

Date: 09-09-2022

Near Asmita Club, Mira Road (E),

oever or otherwise, shall lodge thei

shubham

Date : 08.09.2022

SHUBHAM HOUSING DEVELOPMENT FINANCE CO. LTD. Corporate Office : 425, Udyog Vihar Phase IV, Gurgaon-122015 (Haryana) Ph.: 0124-4212530/31/32, E-Mail : customercare@shubham.co Website : www.shubham.co

POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY)

Whereas the undersigned being the authorized officer of the Shubham Housing Development Finance Company Limited (hereinafter called Shubham) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notice calling upon borrowers to repay the amount within 60 days from the date of receint of the said notice.

The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him unde Section 13(4) of the said Act read with rule 8 of the Security Interest Enforcement) Rules, 2002.

The borrowers in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing with the property will be subject to the charge of Shubham Housing Development Finance Company Limited for an amount detailed pelow and interest thereon.

The borrower's attention is invited to provisions of sub section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. Details are as below

S. No.	Loan No./ Borrower(s) Name	Demand Notice Date & Amount	Secured Asset	Affixation Date		
1	Loan No. ONAI2102000005034643 Legal Heirs (Deceased Popat Tatyaba Sonawane), Chaya Papat Sonawane	28-06-2022 & ₹ 5,75,278/-	Flat No 302, Third Floor, C -Wing, Agarwal Krish, Garden Bldg. 04 Co-Op Hsg, S. No 126, (Old Survey No. 85), Hissa No 5 To 9 Village Nil More, Nallasopara West, Taluka - Vasai, District-Palghar Thane M.H. 401203	07-09-2022		
2 Loan No. OKAL1804000005012288, Nathu Genbhau Girhe, Bababai Genbhau Girhe ₹ 5,54,906/-		&	Flat No.302 3rd Floor Ekdant Apatment House No.0429, 0443/002A, 0425, Koperkairane Navi Mumbai, Maharashtra - 400705	07-09-2022		
3	Loan No. OKAL1808000005014385, Chandrakant Harishchandra Sakpal, Sharda Chandrakant Sakpal	28-06-2022 & ₹ 8,41,644/-	Flat No.301 3rd Floor Ekdant Apartment House No.0429 Koperkairane Navi Mumbai Maharashtra - 400709	07-09-2022		
4 Loan No. OKAL1911000005024711 28-06-2022 Sikandar Ms Shaikh, Rubina Sikandar Shaikh ₹ 10,36,841/-		&	Flat No.: 301, on 3rd Floor Wing C Aastha Heritage Survey No.38, Hissa No. 2, Village Pisavali, Taluka Kalyan, District Thane Maharashtra -421306	07-09-2022		
5	Loan No. OVAS170900005008137, Abdulsattar Abdulmajid Shelani, Farida Sattar Shelani	28-06-2022 & ₹7,67,597/-	Flat No.304, 3rd Floor, Mhatre Mension, H.No.743/002, Nerul Village, Sec20, West Navi Mumbai Maharashtra 400705	07-09-2022		
Pla	Place : Gurgaon Authorised Officer					

SHRIRAM HOUSING FINANCE LIMITED

SHRIRM HOUSING FINANCE Head Office: Level -3, Wockhardt Towers, East Wing C-2 Block, Bandra Kurla Complex, Bandra (East),

Shubham Housing Development Finance Company Limited

Mumbai 400 051; **Tel:** 022 -40081572 ; **Website:** http://www.shriramhousing.in Registered Office: Office No. 123, Angappa Naicken Street, Chennai - 600 001; Branch Office: Building 10

6th Floor, Solitaire Corporate Park, Guru Hargovind Singhji Marg, Chakala, Andheri (East), Mumbai-400 093

APPENDIX-IV-A [SEE PROVISION TO RULE 8(6)] SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provision to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower/s and Guarantor/s that the below described immovable properties mortgaged/ charged to The Shriram Housing Finance Limited, The Physical possession of which have been taken by the Authorized Officer of The Shriram Housing Finance Limted, will be sold on "As is where is", "As is what is" and "Whatever there is" basis in e-auction for recovery of the balance due to The Shriram Housing Finance Limited from the Borrowers And Guarantors, as mentioned in the table. Details of Borrowers and Guarantors, amount due, Short

Description of the immovable property and encumbrances known thereon, possession type, reserve price and earnest money deposit, Date and Time of Auction are also given as:							
Name of Borrowers/ Co-Borrowers/ Guarantors/Mortgagers	Date & Amount of 13(2) Demand Notice	Total Outstanding Amount	Description of Property	Reserve Price (Rs.) & Bid Increment	Earnest Money Deposit Details (EMD) Details.	Date & Time of Auction	and Inspection
01-1. Mr. ROMESH	Rs. 24,18,948/-	Rs. 2875768	All that piece	Rs. 74,36,000 /-	EMD amount to be	15th	Rahul Tripathi
RAVINDRA KONDEKAR	(Rupees Twenty	(Rupees	and parcel of	(Rupees Seventy Four	deposited by way	Oct.	And Mob. No.
Borrower No.1	Four Lakh Eighteen	Twenty Eight	Flat No 305,	LakhThirty Six	of RTGS/ NEFT to	2022	9755501166
Mrs. Rutika ravindra	Thousand Nine	Lakh Seventy	3rd Floor, A-	Thousand Only)	the account details	&	&
KONDEKAR Borrower No.2	Hundred Forty	Five	Wing	Bid Increment	mentioned herein	Time.	Mahesh
	Eight Only) as on	Thousand	Omshivkrupa	Rs.10.000/- and in	below:	11.00	Bangera and
Address no.1 & 2 :- B-19,	08.07.21 in	Seven	CHSL.Bhantew	such multiples		a.m.	Mobile No.
Railadevi Apartment, MIDC	Loan Account. no.	Hundred	adi. Collage	- Guon majapioo	BANK NAME- AXIS	to	9004173256
Colony, Wagle Estate, Near	SLPHMUMB00024	Sixty Eight	Lane, MTNL	Earnest Money	BANK LIMITED	01.00	and
Railadevi Talao, Thane-	40 with further	Only)	Marg, S.	Deposit (EMD) (Rs.)	BRANCH- BANDRA	p.m.	
400604	interest at the	as per dated. 07/09/2022	Savarkar Marg	Rs.743600 (Rupees	KURLA COMPLEX,		Customer
And,also.at:- A-305,3rd	contractual	foreclosure	,Mumbai-	Seven Lakh Fourty	MUMBAI		Care Number
Floor, MTNL Road,	rate, within 60	Letter in	400028	Three Thousand Six	BANK ACCOUNT		:- 022 -
Bhantewadi, Dadar-west	days from the date	Loan Account		Hundred only)	NO- Current		40081572
,Mumbai-400028	of receipt of the	No.	North: - D.S.		Account No.		Property
Date of Possession	said notice.	SLPHMUMBO	Babrekar	Last Date for	91102001322031		Inspection
& Possession Type	Said Holloc.	002440	Marg	Submission of EMD.	5		Date: 14th
12/08/2022 Physical Possession	Notice dated:		East: - Garden	14th October, 2022,	IFSC CODE-		October
			West: - MTNL South: -	Time 10.00 a.m. to	UTIB0000230		2022, Time.
Encumbrances known	08/07/2021			05.00 p.m.	01100000200		11.00 A.m. to
Not Known			Omega Laxuria				1.00 p.m.
02-Mr. Zubair Ahmad Khan	Rs.36,31,305/-	Rs.	All that piece	Rs. 32,00,400/-	EMD amount to be	15th	Rahul Tripathi
(Purchaser / Borrower) Prop	(Rupees Thirty Six	3926709/-	and parcel of	(Rupees Thirty Two	deposited by way	Oct.	And Mob. No.
of Nisha Garments	Lakh Thirty One	(Rupees	residential Flat	Lakh Four Hundred	of RTGS/ NEFT to	2022	9755501166
Room No.933,Vishwakarama Chawl, Rajiv Gandhi Nagar,	Thousand Three	Thirty nine	No A/1,	Only)	the account details	&	&
Bandra Link Road, Dharavi	Hundred and Five	Lakh Twenty	Ground Floor	Bid Increment	mentioned herein	Time.	Mahesh
Bus Depo, Dharavi, Mumbai	Only) as on	Six Thousand	in Society	Rs.10,000/- and in	below:	11.00	Bangera and
– 400 017	09.02.2022 under	Seven	known as	such multiples	BANK NAME- AXIS	a.m.	Mobile No.
ALSO AT – Gala No.3, Naik	reference of Loan	Hundred Nine Only) as per	Preetisangam	out	BANK LIMITED	to	9004173256
Nagar, Prem Nagar, Agra	Account No.	dated.	Villa Co	Earnest Money	BRANCH- BANDRA	01.00	and
Road, L.B.S Marg, Near	SHLHMUMB00033	07/09/2022	Operative	Deposit (EMD) (Rs.)		p.m.	
Durga, Sion, Mumbai	58 with further	foreclosure	Housing	Rs.320040 (Rupees	KURLA COMPLEX,		Customer
400022	interest at the	Letter in	Society Ltd,	Three Lakh Two	MUMBAI		Care Number
ALSO AT – Flat No.A/1,	contractual	Loan Account	Plot No RH-	Thousand Forty only)	BANK ACCOUNT		:- 022 - 40081572
Ground Floor, Pritisangam Villa CHSL, Plot RH-45,	rate, within 60	No.	45, MIDC		NO- Current		40001072
MIDC, Residential Zone,	days from the date	SHLHMUMB0	Residential	Last Date for	Account No.		Property
Phase – II, Dombivali – East,	of receipt of the	003358	Zone, Phase II,	Submission of EMD.	91102001322031		Inspection
Thane – 421 201.	said notice.		Dombivali,	14th October, 2022,	5		Date: 14th
Mrs. Zainab Khatoon w/o.			Kalyan,	Time 10.00 a.m. to	IFSC CODE-		October
Zubair Ahmad Khan (Co-			Maharashtra –	05.00 p.m.	UTIB0000230		2022, Time.
Borrower)	Notice dated:		421 201				11.00 A.m. to
Address- Room No. 933,	24/02/2022		within the limit				1.00 p.m.
Vishwakarama Chawl,	24/UZ/ZUZZ		of Kalyan				
Rajiv Gandhi Nagar, Bandra			Dombivli				
Link Road, Dharavi Bus Depo, Dharavi, Mumbai –			Municipal				
400 017			Corporation				
ALSO AT- Gala No.3, Naik			North: - Row				
ALOU AIT GOIG NO.U, NOIK		I	1	1	1	I	1

For detailed terms and conditions of the sale, bid form, training & others may also visit website of Shriram Housing Finance Limited at

House No S-

01 East: -

Sector 6 Lane

West: - Row

House no S-

17 South:

http://shriramhousing.in/e-auction-Residential_provided in the Shriram Housing Finance Limited website STATUTORY 30 DAYS SALE NOTICE FOR SUBSEQUENT SALE UNDER RULE 8(6) AS PER AMENDED SARFAESI ACT, 2002.

The mortgagors/borrowers are given a last chance to pay the total dues with further interest before auction, failing which secured assets will be sold as per

The mortgagors/borrowers are Request to take back all movable items which are inside the property.

Date of Possession

& Possession Type

20/08/2022

Physical Possession

Encumbrances knows

Not Known

Agra Road, L.B.S Marg, Near

Nagar, Prem Nagar,

Durga, Sion, Mumbai

ALSO AT- Flat No.A/1.

Ground Floor, Pritisangam

Villa CHSL. Plot RH-45.

MIDC. Residential Zone.

Thane - 421 201.

Phase - II, Dombivali - East,

400 022

NB: Please note that the secured creditor is going to issue the sale notice to all the Borrowers/ Guarantors/ Mortgagors by speed/ registered post. In case the same is not received by any of the parties, then this publication of sale notice may be treated as a substituted mode of service.

Place: DADAR MUMBAI, DOMBIVALI THANE Date: 09-09-2022

Sd/- Authorised Officer Shriram Housing Finance Limited

HEALTHY LIFE AGRITEC LIMITED (Formerly known as Healthy Life Agritec Private Limited) CIN: U52520MH2019PLC332778 Registered Office address: SH-8/09, New Heera Panna CHS LTD, Gokul Village Shanti Park, Mira Road, Thane, Maharashtra-401107

Website: www.healthylifeagritec.com
E-mail ID: cs@healthylifeagritec.com

NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING REMOTE E-VOTING INFORMATION AND
BOOK CLOSURE

- Notice is hereby given that the Annual General Meeting (AGM) of the members of Healthy Life Agritec Limited (Company) will be held on Wednesday, 28th day of September, 2022 at 03:00 P.M. IST through Video-Conferencing/Other Audiovisual means(VC/OAVM) to transact the businesses as set out in the Notice of AGM in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 (Act) and Rules framed thereunder read with General Circular issued from time to tim
- respectively circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars")
 Electronic copies of the Notice of the AGM and the Annual Report for the financia year ended March 31, 2022 of the Company shall be sent to all the members, whose email ids are registered with the Company/RTA/Depository participant(s), as on the cut-off date i.e. <u>Q2nd September</u>, <u>2022</u>. Please note that the requirement of sending physical copy of the Notice of the AGM and Annual Report to the Members have been dispensed with vide MCA Circulars. The Notice and the Annual Report will also be available and can be downloaded from the website of the Compa www.healthylifeagritec.com.
- The facility of casting the votes by the members ("e-voting") will be provided by Central Depository Services(India) Limited('CDSL') and the detailed procedure for the same is provided in the Notice of the AGM. The remote e-voting period commences on 25th September, 2022 (09:00 A.M.) and end on 27th September. commences on 22 september, 2022 (09:00 A.M.) and end on 27 september, 2022 (05:00 P.M.) During this period, members of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date of 21 September, 2022, may cast their vote by remote e-voting or by e-voting at the time of AGM. Members participating through in person shall be counted for reckoning the quorum under Section 103 of the Act.
- Members, who are holding shares in physical/electronic form and their e-mail addresses are not registered with the Company/their respective Depository Participants, are requested to register their e-mail addresses at the earliest by sending scanned copy of a duly signed letter by the Member(s) mentioning their name, complete address, folio number, number of shares held with the Company along with self-attested scanned copy of the PAN Card and self-attested scanned copy of any one of the following documents viz. Aadhar, Gard Driving License. copy of any one of the following documents viz., Aadhar Card, Driving License, Election Card, Passport, utility bill or any other Govt. document in support of the address proof of the Member as registered with the Company for receiving the Annual Report 2021-22 along with AGM Notice by email to cs@healthylifeagritec.com. Members holding shares in demat form can update their email address with their Depository Participants. The notice of the AGM contains the instructions regarding the manner in which the shareholders can cast their vote through remote e-voting or by e-voting at the time of AGM.
- The Register of Members and Share Transfer books of the Company will remain ed from Wednesday, 21st September, 2022 to Wednesday, 28th September 2022 (both days inclusive).
- The Notice of AGM and Annual Report for the financial year 2021-22 will be sent to members in accordance with the applicable provisions in due course

For Healthy Life Agritec Limited

Divya Mojjada Place: Thane (Managing Director) DIN: 07759911

Date: 07.09.2022

SUBWAY FINANCE & INVESTMENT COMPANY LIMITED CIN: L65990MH1983PLC029350 B-101, Eastern Court, Jn. of Tejpal & Parleshwar Road, Vile Parle (E),

Mumbai- 400057 Tel: 022-26165960 (8 Lines) Fax: 022-26165969 Email: subwayfinance.co@gmail.com, Website: www.subwayfinance.co.i

NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Friday, 30th September, 2022 at 2:00 p.m. at Registered Office at Eastern Court, B 101, 1st Floor Junction of Teipal & Parleshwar Road, Vile Parle (East) Mumbai 400057 Facility, to transact the business as set out in the Notice convening the said Annual General Meeting ('AGM') in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013, General Circular No. 03/2022 dated 5th May 2022, General Circular No. 14/ 2020 dated 8th April 2020, General Circular No. 17/2020 dated 13th April 2020, General Circular No 22/2020 dated 15th June 2020, General Circular No. 33/2020 dated 28th September 2020. General Circular dated 39/2020 dated 31st December 2020, General circular No. 10/2021 dated 23rd June 2021 and General Circular No. 20/2021 dated 8th December 2021 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA").

Notice of the Annual General Meeting, procedure and instruction for evoting have been sent on to all Members at their postal address registered with the Company on 6th September 2022.

The Company is providing the facility to its member to exercise their righ to vote on the businesses as set forth in the Notice of AGM by electronic means through both remote e-voting and voting at the AGM. All Member are informed that:

- 1) The instructions for participating through the process of remote e voting and voting system during the meeting, including the manner in which Member holding shares in physical form or who have not registered their e-mail address can cast their vote through remote evoting or voting system during the meeting, are provided as part of the Notice of the AGM.
- 2) The Remote E-Voting period commences on Tuesday, 27th September, 2022 at 10.00 a.m. and ends on Thursday, 29th September 2022 at 5.00 p.m. (both inclusive). Remote E-Voting shall not be allowed beyond the said date and time and the Remote e Voting module shall be disabled thereafter.
- A member's voting rights shall be in proportion to his/her share of the Paid-Up Equity Share Capital of the Company as on Thursday, 22nd September 2022 ('cut-off date').
- 4) Any person who acquires shares of the Company and becomes a member of the Company after the dispatch of the Notice of AGM and holding shares as of the **cut of date i.e., 22nd September 2022** may follow the same instructions mentioned in the AGM Notice for Remote

The procedure for remote e-voting is mentioned in the Notice of the AGN $\,$ sent to the Members by the Company and also available on CDSL's website www.evotingindia.com In case of any queries/ grievances relating to remote e-voting and voting, the members may refer Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and Remote e-voting User Manual for Shareholders made available in the "Downloads" section of www.evotingindia.com or call on Toll Free No.: 1800-200-5533, Centra Depository Services (India) Limited, Address: 17th Floor, P.J. Towers,

Place: Mumbai Dated: 9th SEPTEMBER 2022

Date: 08/09/2022

Date: 08/09/2022

By Order of the Board of Directors For SUBWAY FINANCE AND INVESTMENT COMPANY LIMITED

Registrar Co.Op. Societies, Thane

ISHAN SHAH

CHAIRMAN & MANAGING DIRECTOR (DIN: 06966381)

DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE OM SHUSHAN CO-OP. HSG. SOC. LTD.

Add :- Mauje Nandivali Tarfe Panchanand, Dombivali (E.), Tal. Kalyan, Dist. Thane Regd. No. TNA/DOM/HSG/TC/24790/2013

Has applied to this office under section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of Construction, Sale, Managemen and Transfer) Act, 1963 for declaration of Deemed Conveyance of the

following property. The next hearing is kept on - 26/09/2022 at 4.30 p.m. Respondents - 1) Sukanraj Chhaganmal Jain, M/s. Sushar Builders Proprietor, 2) Shri. Sahadev Maruti Patil, 3) Shri. Yashwan Sawalaram Patil 4) Shri Suresh Maruti Patil 5) Shri Ganesh Marut Patil, 6) Shri. Vasudev Maruti Patil, 7) Shri. Prabhakar Maruti Patil and those who have interest in the said property may submit their written say at the time of hearing in the office mention at below address. Failure to submit any say it shall be presumed that nobody has any objection and further action will no take

Description of the property -Mauje Nandivali Tarfe Panchanand, Tal. Kalyan, Dist. Thane

	Old Survey No.	New Survey No.	Hissa No.	Area
	35 Hissa No. (P)	35	13	486.00 Sq. Mtr.
F M P	ffice of District Deput o-op Societies, That irst floor, Gaondey larket, Thane (W), Di in Code:-400 602, el:-022 25331486.	ne i Vegetable (Sd/- Authority & District Dy

DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE JAY SAIBABA NAGAR CO-OP. HSG. SOC. LTD.

Add :- Mharal, Near MIDC, Post. Varap, Tal. Kalyan, & Dist. Thane Has applied to this office under section 11 of Maharashtra

Ownership Flats (Regulation of the promotion of Construction Sale, Management and Transfer) Act, 1963 for declaration of Deemed Conveyance of the following property. The next hearing is kept on - 20/09/2022 at 12.00 p.m.

Respondents - 1) Shri. Laxman Sitaram Mhatre, 2) M/s Guru Associates through Partner, Shri. Deepak B. Bhojwani, 3) Om Sai Leela Co-op. Housing Soc. Ltd. and those who have interest in the said property may submit their written say at the time of hearing in the office mention at below address. Failure to submit any say it shall be presumed that nobody has any objection and further action will no take.

Description of the property Mauje Kalyan, Tal. Kalyan, Dist. 1

madje Karyan, Tal. Karyan, Dist. Thane						
Old Survey No.	New Survey No.	Hissa No.	Plot No.	Area		
-	7	1/C	-	1210.00 Sq. Mtr. out		

Office of District Deputy Registrar, Co-op Societies, Thane First floor, Gaondevi Vegetable SEAL Market, Thane (W), Dist - Thane Pin Code:-400 602, Tel:-022 25331486. Sd/-

Competent Authority & District Dy Registrar Co.Op. Societies, Thane email address - advpandepatil@gmail.com

PUBLIC NOTICE

By This Notice Public In General Informed That Late Mr. Arun agmohanlal Shrivastava owner of Non Agricultural Plot of Land pearing Plot No. 67 of Gut No. 76/2/3/4 admeasuring to 300 Sq. Mtrs. along with structure thereon bearing Bungalow No. 67 Grampanchayat Maan House Property No. 1171/0 Admeasuring to 2516 Sq. Fts. (Share Certificate No. 043) in "Shrinivas Park CHSL" Situated Village : MAAN, Tal. & Dist. Palghar. Late Mr. Arun Jagmohanlal Shrivastava Died On 23/08/2022 Leaving Behind Him His Only Legal Heirs as His Wife Mrs. Seema Arun Shrivastava, His Sons Mr. Amit Arun Shrivastava & Mr. Gaurav Arun Shrivastava

If Any Person/s Claiming Any Interest On The Said Flat By Way Of Sale, Exchange, Lease, Mortgage, Gift, Trust, Inheritance, Bequest, Possession, Lien, Easement Etc Hereby Request To Claim Within 14 Days From The Date Hereof At Mrs. Amita K. Patil, Add. Shop No. 06. The Edge, Behind Prakash Talkies, Mahim Road, Palghar West, Tal. & Dist. Palghar 401404 Mob. No. 9226933257.

Date: 09/09/2022

Pin Code:-400 602, Tel:-022 25331486. Date: 08/09/2022

Place: Palghar

Sd/-

Competent Authority & District Dy.

Registrar Co.Op. Societies, Thane

DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE NIRAV CO-OP. HSG. SOC. LTD.

Add :- Mauje Chole. Kalyan, Tal. Kalyan, Dist. Thane Regd. No. TNA/KLN/HSG/TC/3365/1989-90

Has applied to this office under section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 for declaration of Deemed Conveyance of the

following property. The next hearing is kept on - 19/09/2022 at 4.00 p.m.

Respondents - M/s Pratik Enterprises through Partner Shri. Sadashiv L. Kute, 1) Shri. Kanhu Govind Gadhvi, 2) Shri. Meghraj Govind Gadhvi, 3) Smt. Walbai Manubhai Kuna, 4) Smt. Ramubai Manohar Balda, 5) Smt. Radhabai Mulraj Thakaria, 6) Smt. Dhanu Govind Gadhvi, 7) Shri. Deu Govind Gadhvi, 8) Shri. Jasu Govind Gadhyi 9) Smt. Jiruhai Govind Gadhyi and those who have interest in the said property may submit their written say at the time of hearing in the office mention at below address. Failure to submit any say it shall be resumed that nobody has any objection and further action will no take

Description of the property -

Mauje Chole, Tal. Kalyan, Dist. Thane						
Old Survey No.	New Survey No.	Hissa No.	Plot No.	Area		
-	69	8/V	-	321.99 Sq. Mtr.		

Office of District Deputy Registrar, Co-op Societies, Thane
First floor, Gaondevi Vegetable
Market, Thane (W), Dist - Thane

DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE JAY MA SANTOSHI CO-OP. HSG. SOC. LTD.

Add :- Ma Santoshi Complex, Hanuman Nagar, Katemanivali, Kalyan (E.), Tal. Kalyan, Dist. Thane

Regd. No. TNA/KLN/HSG/TC/7533/1995-96

Has applied to this office under section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 for declaration of Deemed Conveyance of the

ollowing property. The next hearing is kept on - **26/09/2022 at 4.30 p.m. Respondents -** 1) Shri. Jaichand Hiralal Kesharwani, M/s.

Shivshambhu Developers Partner, 2) Shri. Gayatri Prasad Ramnaresh Pandey, 3) Shri. Jayanti Prasad Ramnaresh Pandey, 4) Shri. Mangala Prasad Ramnaresh Pandey, 5) Smt. Sushmadevi Ramnarayan Shukla, 6) Smt. Gajrajidevi Chotelal Pandey, 7) Smt. Karamrajidevi Ramnibaj Shukla, 8) Smt. Indrayani Devi Ramnaresh Pandey, 9) Shri. Sharda Prasad Jagmohan Pandey, 10) Shri. Yamuna Paprasad Jagmohan Pandey, 11) Shri. Haushila Prasad Jagmohan Pandey, 12) Shri. Bhagwati Prasad Ramdular Pandey, 13) Shri. Devi Prasad Ramdular Pandey, 14) Shri. Adya Prasad Ramdular Pandey, 15) Shri. Mata Prasad Ramkuber Pandey, 16) Shri. Krishna Dutt Ramkuber Pandey, 17) Shri. Guru Dutt Ramkuber Pandey, 18) Smt. Wijayadayi Ramayafi Tiwari 19) Smt. Gita Ramkuber Pandey, 18) Smt. Vijayadevi Ramapati Tiwari, 19) Smt. Gita Devi Achhelal Mishra, 20) Smt. Ramapatidevi Ramkuber Pandey, 21) Maa Santoshi Building no. 5 Co. Op. Hsg. Soc. Ltd., 22) Maa Lakshmi Co. Op. Hsg. Soc. Ltd. and those who have interest in the said property may submit their written say at the time of hearing in the office mention at below address. Failure to submit any say it shall be presumed that peopled has any election and further action will no take. nobody has any objection and further action will no take.

Description of the property
Mauie katemanivali, Tal, Kalvan, Dist, Thane

madje katemanivan, ran Karyan, bist. mane						
Old Survey No.	New Survey No.	Hissa No.	Area			
51 Hissa No. 6 (P)	51	6 B	889.00 Sq. Mtr.			

Office of District Deputy Registrar, Co-op Societies, Thane First floor, Gaondevi Vegetable Market, Thane (W), Dist - Thane Pin Code:-400 602, Tel:-022 25331486

Date: 08/09/2022

Sd/-Competent Authority & District Dy. Registrar Co.Op. Societies, Thane

PUBLIC NOTICE

One Shri Vasant Balwant Pethkar was the Original member of the VIJAYNAGAR CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED and as such member was entitled to Flat No.265 admeasuring 300 sq. ft. built up area on the Ground Floor in the Building No.12 of "THE VIJAYNAGAF CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED", situated at Swam Nityanand Marg, Andheri (East), Mumbai 400 069, (hereinafter referred to as "the said old flat") and was also issued Share Certificate No.16 for 20 shares of Rs.50/- each bearing distinctive nos. from 268 to 287 (both nclusive) (hereinafter referred to as "the said old shares") in the capita

During his lifetime Shri Vasant Balwant Pethkar had transferred the said old flat and the said old shares to his wife Mrs. Vasundhara Vasan

The Society has entered into Development Agreement dated 30th March 2008 with Paranjape Schemes (constructions) Limited for redevelopment of the Society property and in view of the said Development Agreemen and resolution passed in special general body meeting dated 3' November 2007, the Society had allotted the Flat no. 702 in E-2 building dmeasuring 650 Sq. Feet of carpet area to Smt. Mrs. Vasundhara /asant Pethkar

lowever due to her untimely death on 12/12/2008, the Society once again reverted the transfer of the said old flat and the said old shares to e Original member Shri Vasant Balwant Pethkar.

During the Development process, by a Registered Gift Deed dated 23° eptember 2009 Shri Vasant Balwant Pethkar transferred the said old flat and the said old shares to his son. Shri Vivek Vasantrao Pethkar. In view of the redevelopment of the Society, Shri Vasant Balwan.

Pethkar and consequently Shri Vivek Vasant Pethkar became entitled to Flat No.702 admeasuring 650 sq. ft. carpet area on the Seventh floor in E-2 Building known as "THE VIJAYNAGAR CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED" situated at Swami Nityanand Marg, Andheri (East), Mumbai 400 069 (hereinafter referred to as "the said flat") and more particularly described in the schedule hereunder written and as a member of the society is entitled to Share Certificate No. 2295 for 20 shares of Rs.50/- each bearing Distinctive Nos. 5881 to 5900 (both inclusive) (hereinafter referred to as "the said shares") in the capital of

By a Registered Gift Deed dated 9 th June 2011 Shri Vivek Vasani Pethkar transferred the said flat and the said shares to Shri Vishvesh Vivek Pethkar. SHRI VISHVESH VIVEK PETHKAR, is thus absolutely seized and possessed off and otherwise well and sufficiently entitled to

the said flat and the said shares. By an AGREEMENT FOR ADDITIONAL AREA dated 31st Decembe 2011 between PARANJAPE SCHEMES (CONSTRUCTIONS) LIMITED Developer) and VISHVESH VIVEK PETHKAR (Member) and THE /IJAYNAGAR CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED (the Society) wherein the member has opted for additional area of 215 in addition to the area 435 Sq. Feet for which member was entitled as per Development Agreement dated 30 th March 2008, as such Permaner ternate accommodation admeasuring 650 Sq. Ft. carpet area on th Floor in Building no. E-2 in proposed building has been allotted to /ISHVESH VIVEK PETHKAR on the terms and consideration more

particularly agreed in the said Agreement. The previous chain of the title deeds in respect of transfer of the said old lat and the said old shares from Shri Vasant Balwant Pethkar and Mrs asundhara Vasant Pethkar and from Mrs. Vasundhara Vasant Pethkar to Shri Vasant Balwant Pethkar is not available and is deemed to have een lost and/or misplaced.

Through this public notice it is informed to public at large that, any person or organization having or claiming any right, title or interest in the said flat or any part thereof by way of sale, gift, lease, lien, charge, trust naintenance, easement or otherwise howsoever are hereby required t make the same known in writing along with documentary evidence to the undersigned at his office within 14 days from the date of publication of this notice, any kind of objections, complaints, claims received after the prescribed period of 14 days will not be binding on my client and it will be assumed that they have been waived.

SCHEDULE - DESCRIPTION OF THE PROPERTY ABOVE REFERRED TO Flat No.702 admeasuring 650 sq. ft. carpet area on the Seventh floor in E-2 Building known as "THE VIJAYNAGAR CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED" situated at Swami Nityanand Marg, Andheri (East) Mumbai 400069, C.T.S. Nos. 36, 36/1 to 72, Village Vile Parle (E) Mumbai Suburban District.

Date - 09/09/2022 Address - Office no. 20 A, Haware Green Park Phase 3, Plot no. 15, Sector 22, Kamothe, Navi Mumbai - 410209, Mob. No. 9004035302

V. N. PANDE PATIL

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my client Mrs. Manju Ishwardutt Singh is residing at C-311, 3rd Floor, Rahul Enclave, Jessal Park Road, Bhayander East, Thane – 401 105., is in approaching to the society management of Rahul Enclave CHS Ltd, to society intarlagement or Rantu Enclave Crist Sur-transfer the ownership of the said flat along with share certificate No.21 issued by the said society in the name of Original Member and Owner of the flat Late Mr. Ranapratap Kapildev Singh. That as per the registered will dated 23.01.2017, vide

registered document no. BDR-16-761-2017 Andheri (5) Mumbai, Mr. Ranapratap Kapildev Singh willing to transfer his the rights, title and interest in favour of Smt. Manju Ishwardutt Singh in espect of above referred flat and shares

That the said Mr. Ranapratap Kapildev Singh was expired on 24.03.2019 as per death certificate no D-2019: 27-90269-001217 issued by Municipa Corporation of Greater Mumbai. The share certificate no.021 issued by the Rahul Enclave CHS Ltd was misplaced and missing complaint for the same was lodged to Andheri Police Station on 17.03.2017 by the Late Mr. Ranapratap Kapildev

Singh.
That my client approaching to committee of Rahul Finclave CHS Ltd, for Duplicate certificate and Transfer Procedure for the same in her favour. Hence this public notice circulate addressing to all persons having objection or claiming an interest i the said property or any part thereof by way of sale. gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge lien, trust, possession, easement, attachment of otherwise howsoever are hereby required to make the same known to the undersigned at his office address given below within 7 days from the date hereof, failing which without any reference to such claim and the same, if any, shall be considered as **Dharmendra Pate**

Date: 09/09/2022 (Advocate High Court) Shop No.68, Mahesh Nagar Building No.6, Statio Road, Bhayander West, Thane – 401 101.

जाहीर सूचना

येथे प्रमाणित करण्यात येत आहे की**. श्री. महादे**व न्हान पेडणेकर यांना फ्लॅट क्र.५१३/सी-२ सेक्टर क्र.५. शभ कामना कोहौसो.. चारकोप कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७ ही जागा देण्यात आली होती. संबंधित फ्लॅटचे मालक **श्री. लुईस डिसिल्वा** आहेत.

श्री. महादेव न्हान पेडणेकर यांच्याकडून सदर वाटपपूर्व हरवले आहे आणि अत्यंत शोध घेऊनही सापडलेले नाही. याबाबत चारकोप पोलीस ठाणे येथे दिनांक ०७.०९.२०२२ रोजीचे लापता नोंद क्र.३०८३८/२०२२ अंतर्गत एन.सी. नोंद करण्यात आली आहे.

सर्व संबंधितांसाठी सूचना प्रकाशित करण्यात येत आहे की, जर त्यांना वर नमुद फ्लॅटवर काही दावा असल्यास त्यांनी वकील गजानन उत्तम पवार यांना त्यांचे कार्यालय ३१६/१५, आसरा कोहौसो., सेक्टर ३, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७ (संपर्क क्र.९७०२२४८^४३४) येथे सूचनेच्या तारखेपासून १५ दिवसांत संपर्क करावा.

वकील गजानन उत्तम पवार ठिकाण: मुंबई दिनांक: 0९. 0९. २०२२

जाहीर सूचना

वर्गीय श्रीमती मिना प्रमोद गोडबोले या फ्लॅट क्र.ए १२०६, १२वा मजला, कुशल हेरिटेज टॉवर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, यांचा पत्ता-गाव मागाठाणे. दत्तपाडा. बोरिवली (पर्व). मंबर्ड ४०००६६ या सोसायटीच्या सदस्या असून सोसायटीच्या यांचे १२.०५.२०२१ रोजी निधन झाले. स्वर्गीय श्रीमती मिना प्रमोद गोडबोले यांचे कायदेशीर वारसदारांनी दिनांक ०८.०९.२०२२ रोजीचे नोंदणीकृत मुक्तता करारनामानुसा श्री. योगेश प्रमोद गोडबोले यांच्या नावे मयताचे शेअस मुक्त केले आहेत.

त्रोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल मिळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून **१**५ दिवसांत सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत प्रभामटाच्या शेअर्म व हितमंबंधाच्या हम्तांतरणामाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/ आक्षेपांच्या पृष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मार्गावण्या येत आहेत. वर दिलेल्या मुद्तीत जर काही दावे/आक्षेप पाप्त द्याले नाहीत. तर मयत संभासदाच्या सोसायटीच्य भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी त्रोसायटी उपविधीतील तरतुदींमधील दिलेल्या मार्गाने यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर मोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत तभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तातरणास कार्ह दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर. सोसायटीच्य उपविधीतील तरतुदींनुसार त्यावर सोसायटी कार्यवार्ह ਗਰਿਕਰ ਤਸ਼ਰਿशੀਂਦੀ ਸ आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरिता सोसायटीचे कार्यालय। . नोसायटीचे सचिव यांच्याकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या गारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवशी पर्यंत उपलब्ध आहेत.

च्या वतीने व करित कुशल हेरिटेज टॉवर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड दिनांक: ०९.०९.२०२२ सही/ ठिकाण: मुंबई

नमुना क्र. युआरसी-२ कायद्याचे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत नोंदणीबाबत सचना देण्याची जाहिरात (कंपनी कायदा २०१३ च्या कलम ३७४(बी) आणि . कंपनी (ਜੀਂਟਾਮਿਸ पाधिकत) अधिनियम, २०१४ चे

नियम ४(१) नुसार) येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायद २०१३ चे कलम ३६६ चे उपकलम (२) नसा शेअर्सद्वारा कंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायद २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत गोरमेस्ता लिमिटेड (एलएलपीआयएन: एएएस-५२५४) य **भागीदारी संस्थेची** नोंदणी करण्यासाठी **निबंधक** केंट्रीय नोंदणी केंट्र (मीआरमी) भारतीय सहका प्रकरणे संस्था (आयआयसीए), प्लॉट क्र.६,७,८ प्रकरणसंस्था (आवजावसार), कार्ल्स गुरगांव सेक्टर ५, आवएमटी मनेसार, जिल्हा गुरगांव /ज्यानागा-१२२०५० यांच्याकडे १५ दिवस . समाप्तीनंतर परंतु ३० दिवसांच्या समाप्तीपुर्वी अर्ज

करण्यात आला आहे. कंपनीचे प्रमख उद्दिष्ट खालीलप्रमाणे: खाद्य व्यवसायात सहभागी होण्यासाठी ज्यामध्य

उत्पादन, व्यापार, ग्लूटेन मुक्त वितरण, शाकाहारी पॅटिसरी आणि बुलेंजरी उत्पादनांचा समावेश असेल उत्पादक, घाऊँक विक्रेता, किरकोळ विक्रेते व्यापारी, निर्यातदार, आयातदार, वितरक, कमिशन एजंट. कंत्राटदार या नात्याने उत्पादन, उत्पादन प्रक्रिया, तयार करणे, जतन करणे, बेक करणे क्युरेट करणे, पुन्हा पॅक करणे, कॅन, शुद्ध करणे, बाटली, खरेदी, विक्री आणि व्यवहार करणे आणि केटरर्सचे मुख्याध्यापक, किंवा एजंट भारतात किंव परदेशात कोणत्याही प्रकारे ब्रेड. केक. चॉकलेट पेस्ट्री, बिस्किटे, बन्स, इतर बेकरी आयटम, मिठाई ग्लूटेन फ्री उत्पादने, शाकाहारी उत्पादने, बोलंजरी उत्पादने. मिठाई. चीज. जाम यांच्यापरते मर्यादिः नाही. टार्ट्स, टॉफी, सर्व प्रकारचे झटपट खाद्यपदार्थ दुग्धजन्य पदार्थ, बाळ आणि डेकिक पटार्थ आरोग्य आणि शीतपेये, सौहार्द, टॉनिक पुनर्संचयित आणि खाद्यपदार्थ आणि मानवी वापरासाठी प्रत्येक वर्णनाच्या उपभोग्य तरतदी तसे अन्नपदार्थ तयार करणे किंवा असणे.

नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय दुकान क्र.१०, ओम-मोरेश्वर सदन २७, राजवाडकर स्ट्रीट, कुलाबा, मुंबई शहर महाराष्ट्र-४००००५ येथे निरीक्षणासाठी उपलब्ध

येथे सचना देण्यात येत आहे की. सदर अर्जार कोणाही व्यक्तीचा आक्षेप असल्यास त्यांनी त्यांन आक्षेप लेखी स्वरुपात **निबंधक, केंद्रीय नोंदणी** केंद्र (सीआरसी) भारतीय सहकार प्रकरणे संस्थ (आयआयसीए), प्लॉट क्र.६,७,८, सेक्टर ५ आयएमटी मनेसार, जिल्हा गुरगांव (हरियाणा) १२२०५० यांच्याकडे सदर सूचना प्रकाश-ारखेपासून २१ दिवसांत पाठवावेत. तसेच एक प्र कंपनीच्या नोंदणीकत कार्यालयात पाठवावी.

अर्जदारांचे ना सही/ १) शिवानी शर्मा (पदसिद्ध भागीदा २) नेहा आनंद (पदसिद्ध भागीदार दिनांक: 0९. 0९. २०२२ । ठिकाण: मंबई

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की माझे अशील श्री तफवीझ अहमद सिद्दीकी आणि श्रीमती असिया तफवीइ अहमद सिद्दीकी हे फ्लॅट क्र.१०९, १ला मजला, सी विंग म्हणन ज्ञात इमारत**. अक्सा मस्जिद रोड. सागर टॉवर लेन** <mark>एस.व्ही. रोड, जोगेश्वरी (प.), मुंबई-४००१०२,</mark> क्षेत्रफळ ४०० चौ.फु. (बिल्टअप), प्लॉट सीटीएस क्र.२६/३३ गाव बांदिवली, तालुका अंधेरी तसेच पारिजात मिछत को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., नोंद क्र.बीओएम, डब्त्युकंडब्त्यु/एचएसजी/टीसी/१३५२५/२००६-२००७ यांचे ११६ ते १२० धारक रु.५०/- (पन्नास) प्रत्येकीचे पुर्णपणे भरणा केलेले ५ शेअर्सचे नोंद क्र.२४ असलेले ु दिनांक १७.१०.२००६ रोजीचे भागप्रमाणपत्र क्र.२४ चे मालक आहेत.

माझे अशिलांचे उपरोक्त सदर फ्लॅट क्र.१०९ चे मुळ विक्री करारनामा श्रेणी हरवले आहे आणि शोध घेऊनही सापडलेले नाही आणि ओशिवरा पोलीस ठाणे येथे सदर मुळ श्रेणी करारनामा हरविलेबाबत दिनांक १७.०८.२०२२ रोजीचे एनसी क्र.१४५९ नोंद करण्यात आली आहे.

ऱ्याचवेळा प्रयत्न करून आणि चौकशी करून माझे अशिलास **फ्लॅट क.१०९. १ला मजला. सी विं**ग पारिजात मिल्लत को – ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात इमारत, अक्सा मस्जिद रोड, सागर टॉवर लेन एस.व्ही. रोड, जोगेश्वरी (प.), मुंबई-४००१०२ या जागेचे मुळ विक्री श्रेणी करारनामा मिळालेले नाही. कृपया नोंद असावी की, जर कोणास ते सापडल्यास किंव

किंवा माझ्याकडे किंवा वर नमुद पत्यावर माझ्या अशिलाकडे परत आणुन द्यावे. कृपया नोंद असावी की, सदर माझे अशिलांचे मुळ विक्री श्रेणी करारनामाबाबत जर कोणाही व्यक्तीने गैर वापर केल्यास ते बेकायदेशीर असेल आणि माझ्या अशिलाकडून

यावर सक्त कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी.

प्राप्त झाल्यास त्यांनी खाली नमद पत्त्यावर माझे अशिलाकडे

दिनांक: ०९.०९.२०२२ सही/ अब्दुल कादीर भार (वकील उच्च न्यायालय)

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that Original Share Certificate bearing: Members Reg. No. 26 of Mr. Shakeel Hussaii Ahmed Shaikh in respect of Flat No. 506 or 5th floor of United Avenue, 14-A Rippon Road 2nd Cross Lane, Off. Maulana Azad Road Huseini Baug, Madanpura, Mumbai. 400 008 has been lost / misplaced and not traceable in spite of diligent search / efforts has beer made and application has been made by my client to society for issue of Duplicate Share Certificate

That police complaint has been lodged wit the Agripada Police Station. My client on behalf of Society invites claim of bijection in writing from claimant or objecto

or objectors for issuance of duplicate share ertificate within 15 (Fifteen Days) from the Publication of this notice with copies of sucl documents and other proof in support of his ner/their objection for issuance of duplicate share certificate to the secretary of the society. If no objections or claim received within the period prescribe above, the societ shall be free to issue duplicate share certificate to my client in such manner as is provided under the bye-laws of the society.

Adv. USMAN ABDULSALAM SELIYA Advocate for MR. SHAKEEL HUSSAIN AHMED SHAIKH B/7, Rangwala Building Dr. E. Moses Road, Jacob Circle Date: - 08-09-2022 Mumbai. 400 011

Date: 07.09.2022

HEALTHY LIFE AGRITEC LIMITED

(Formerly known as Healthy Life Agritec Private Limited)
CIN: U52520MH2019PLC332778 Registered Office address: SH-B/09, New Heera Panna CHS LTD, Goku Village Shanti Park, Mira Road, Thane, Maharashtra-401107 Website: www.healthylifeagritec.com E-mail ID: cs@healthylifeagritec.com

NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that the Annual General Meeting (AGM) of the members of Healthy Life Agritec Limited (Company) will be held on **Wednesday, 28th day of September, 2022** at 03:00 P.M. IST through Video-Conferencing/Other Audiovisual means(VC/OAVM) to transact the businesses as set out in the Notice of AGM in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 (Act) and Rules framed thereunder read with General Circular issued from time to time respectively circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars").

Electronic copies of the Notice of the AGM and the Annual Report for the financial year ended March 31, 2022 of the Company shall be sent to all the members, whose email ids are registered with the Company/RTA/Depository participant(s), as on the cut-off date i.e. 02rd September, 2022. Please note that the requirement of sending physical copy of the Notice of the AGM and Annual Report to the Members hav been dispensed with vide MCA Circulars. The Notice and the Annual Report wi also be available and can be downloaded from the website of the Compan www.healthylifeagritec.com. The facility of casting the votes by the members ("e-voting") will be provided be

Central Depository Services(India) Limited('CDSL') and the detailed procedure for the same is provided in the Notice of the AGM. The remote e-voting period commences on 25th September, 2022 (09:00 A.M.) and end on 27th September, 2022 (05:00 P.M.) During this period, members of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date of 21sthering the company of the company of the company of the cut-off date of 21sthering the company of the cut-off date of 21sthering the company of the cut-off date of 21sthering the 21sthering t September, 2022, may cast their vote by remote e-voting or by e-voting at the time of AGM. Members participating through in person shall be counted for reckoning the quorum under Section 103 of the Act.

Members, who are holding shares in physical/electronic form and their e-mai addresses are not registered with the Company/their respective Depository Participants, are requested to register their e-mail addresses at the earliest by sending scanned copy of a duly signed letter by the Member(s) mentioning their name, complete address, folio number, number of shares held with the Company along with self-attested scanned copy of the PAN Card and self-attested scanned copy of any one of the following documents viz., Aadhar Card, Driving License, Election Card, Passport, utility bill or any other Govt. document in support of the address proof of the Member as registered with the Company for receiving the Annual Report 2021-22 along with AGM Notice by email to sc<u>@healthylifeagritec.com</u> Members holding shares in demat form can update their email address with their Depository Participants. The notice of the AGM contains the instructions regarding the manner in which the shareholders can cas

their vote through remote e-voting or by e-voting at the time of AGM.

The Register of Members and Share Transfer books of the Company will rema closed from <u>Wednesday, 21st September, 2022</u> to <u>Wednesday, 28th September, 2022</u> (both days inclusive).

The Notice of AGM and Annual Report for the financial year 2021-22 will be sent to members in accordance with the applicable provisions in due course

For Healthy Life Agritec Limited Divya Mojjada (Managing Director) DIN: 07759911

SUPREME ENGINEERING LIMITED

Regd. Off: R.223, MIDC COMPLEX, THANE, BELAPUR ROAD, RABALE, NAI MUMRAI:400701

CIN - L99999MH1987PLC043205 Email id - cs@supremesteels.com Web: www.supremesteels.com

NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING AND VOTING INFORMATION NOTICE is hereby given that the $35^{\rm th}$ Annual General Meeting ('AGM' or 'Meeting') of the Members of SUPREME ENGINEERING LIMITED ('the Company') will be held on September 30, 2022 at 11,00 a.m. Notice of the meeting setting out the ordinary and special businesses to be transacted together with the balance sheet as on 31st March . 2022, Statement of profit & loss for the year ended on that date including the schedule thereto and reports of Board of directors. Auditors is being sent to the members to their registered address by post and also by email whose email address is registered with

In accordance with the aforementioned Circular, electronic copies of Annual Repor containing Notice of the AGM for the Financial Year 2021-22 (AR) will be circulated, t all the members whose e-mail Ids are registered with the Company/Depositor Participants (DP)/ Registrar and Share Transfer Agent (RTA). The requirement of sending physical copies of the Notice of the AGM has been dispensed with vide MCA Circulars and the SFRI Circular

The Annual Report 2021-22 of the Company, inter alia, containing the Notice and th Explanatory Statement of the AGM is available on the website of the Company a www.supremesteels.com and on the websites of the Stock Exchanges viz www.nseindia.com A.cony.of the same is also available on the website of Centra Depository Services (India) Limited ('CDSL') at www.evoting.cdsl.com.

Remote e-Voting: In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 ('the Act' read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, the Secretarial Standard on General Meetings ('SS-2 issued by the Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the SEB (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company providing to its Members the facility of remote e-Voting before as well as during the AGM in respect of the business to be transacted at the AGM and for this purpose, th Company has appointed CDSL for facilitating voting through electronic means The detailed instructions for remote e-Voting are given in the Notice of the AGM. Member are requested to note the following:

The remote e-Voting facility would be available during the following period: Commencement of From 9.00 a.m. (IST) on Tuesday, September 27, 2022

remote e-Voting End of remote e-Voting Upto 5.00 p.m. (IST) on Thursday, September 29, 2022 The remote e-Voting module shall be disabled by CDSL for voting thereafter and Membe

will not be allowed to vote electronically beyond the said date and time; The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid up equity share capital of the Company as on Friday, September 23, 2022 ('Cut-Of Date'). The facility of remote e-Voting system shall also be made available during the Meeting and the Members attending the Meeting, who have not already cas

their vote by remote e-Voting shall be able to exercise their right during the Meeting A person whose name is recorded in the Register of Members / Register of Beneficial Owners as on the Cut-Off Date only shall be entitled to avail the facility of remote e-Voting before / during the AGM; Any person who acquires shares of the Company and becomes a Member of th Company after the dispatch of the Notice and holds shares as on the Cut-Off Date may obtain the login-id and password for remote e-Voting by sending a request a evoting@cdsl.co.in or cs@supremesteels.com, as provided by the company.

person who is not a Member as on the Cut-Off Date should treat the Notice of the

AGM for information purposes only Members who have cast their vote by remote e-Voting prior to the Meeting man also attend the Meeting electronically, but shall not be entitled to vote again

Registration of Email addresses: Members who have not yet registered their e-mail addresses are requested to follow the process mentioned below, before 5:00 p.m. (IST) on Friday, September 23, 2022, fo registering their e-mail addresses to receive the Notice of the AGM and Annual Report 2021-22 electronically and to receive login ID and password for remote e-Voting:

Mail it on cs@supremesteels.com Enter the DP ID & Client ID / Physical Folio Number and PAN details. In the event,

Date: 08/09/2022

Place : Mumbai

if the PAN details are not available on record for Physical Folio, Member to ente one of the share certificate numbers Enter your email address and mobile number

The above system also provides a facility to the Members holding shares in physica form to upload a self-attested copy of their PAN Card, if the PAN details are not update in accordance with the requirements prescribed by SEBI. For permanent registration of their email address. Members holding shares in demat form are requested to updat the same with their Depository Participant and to Registrar for Members holding share n physical form.

Notice is further given that pursuant to Section 91 of the Act and the Rules frame thereunder, the Register of Members and the Share Transfer Books of the Company w remain closed from Friday, September 23, 2022 to Friday, September 30, 2022 (bot) days inclusive) for the purpose of AGM.

For Supreme Engineering Limite

स्थळ: मुंबई

दिनांक: ०८.०९.२०२२

Anand Lohi Company Secretary & Compliance Office

जेपीटी सिक्युरिटीज लिमिटेड

CIN:L67120MH1994PLC204636

नोंदणीकृत कार्यालय: एसकेआयएल हाऊस,२०९, बँक स्ट्रीट क्रॉस लेन, फोर्ट, मुंबई-४०००२३ दुरः:०२२–६६१९९०००, फॅक्सः:०२२–२२६९६०२४, वेबसाईट:www.jptsecurities.com ई-मेल:company.secretary@jptsecurities.com

सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **जेपीटी सिक्युरिटीज लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची २८वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२ रोजी द्.१५.००वा. २०, डाऊनटाऊन हॉल, २रा मजला, साऊथ वेस्ट विंग, कंबाटा इमारत, ४२, एम. कर्वे रोड, चर्चगेट, मुंबई–४०००२० या ठिकाणी एजीएमच्या सूचनेत नमूद व्यवसायावर विचारविमर्ष करण्याकरिता होणार आहे. ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना सर्व सदस्यांना त्यांच्य ई–मेलवर कंपनी/ठेवीदार सहभागीदारकडे पत्र व्यवहार उद्देशाकरिता नोंद^{ें} आहे त्यांना त्यांच्या नोंव पत्त्यावर/विद्यत स्वरुपाने पाठविण्यात आले आहे आणि ते कंपनीच्या www.iptsecurities.com वेबसाईटवरही उपलब्ध आहे. यापुढे २८व्या एजीएमची सूचना सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या www.evotingindia.com वेबसाईटवरही उपलब्ध आहे.

सदस्यास सभेत उपस्थित राहन मत देण्याचा अधिकार आहे आणि त्याच्या वतीने प्रॉक्सी नियुक्त करून सभेच्या ठिकाणी उपस्थित राहून पोलने मत देण्याचा अधिकार असेल आणि प्रॉक्सी हा सदस्य असणे आवश्यक नाही. प्रॉक्सी प्रपत्र केंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात सभेच्या प्रारंभापूर्वी किमान ४८ तास अगोदर पर्यंत जमा करावे. एजीएमनिमित्त शनिवार, २४ सप्टेंबर, २०२२ ते शुक्रवार, ३० सप्टेंबर . २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतर पुस्तक बंद ठेवण्यात

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) सुधारित अधिनियम २०१५ चे नियम २०, सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्र २०१५ चे नियम ४४ आणि भारतीय कंपनी सचिव संस्थाद्वारे वितरीत सर्वसाधारण सभेवरील सचिवप्रमाण (एसएस-२) नुसार येथे सुचित करण्यात येत आहे की, **(अ)** सदस्यांना सीडीएसएलद्वारे देण्यात येणाऱ्या रिमोट ई–वोटिंग सुविधेमार्फत मत देता येईल. या व्यतिरिक्त कंपनीने एजीएममध्ये पोलमार्फत मतदानाची सुविधा जे सदस्य एजीएममध्ये उपस्थित असतील परंतु त्यांनी रिमोट ई–वोटिंगने त्यांचे मत दिलेले नाही त्यांना उपलब्ध होईल. (ब) नोंद दिनांक शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२ रोजी वास्तविक स्वरुपात किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना एजीएम सूचनेत नमुद विषयावर सीडीएसएलच्या रिमोट ई-वोटिंग सुविधेने विद्युत स्वरुपात मत देण्याचा अधिकार आहे. (क) जर एजीएम सूचनेच्या वितरणानंतर कंपनीचा सदस्य झालेले आणि नोंद तारीख अर्थात शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२ रोजी भागधारणा घेतली असल्यास एजीएम सूचनेत दिल्याप्रमाणे लॉगइनआयडी व पासवर्ड प्राप्त करण्याची प्रक्रिया सुरू करावी. **(ड)** रिमोट ई–वोटिंग कालावधी मंगळवार, २७ सप्टेंबर २०२२ रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं.५.००वा. समार होईल. (ई) काही प्रश्न असल्यास सदस्यांनी www.evotingindia.com च्या हेल्पसेक्शनअंतर्गत उपलब्ध ई-वोटिंग मॅन्युअल आणि फ्रिक्वेन्टली आस्कड क्वेश्चन्स (एफएक्यू) चा संदर्भ घ्यावा किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा.

संचालक मंडळाच्या आदेशान्वरे जेपीटी सिक्युरिटीज लिमिटेडकरित सही / – चिंतन छेडा पूर्णवेळ संचालक

जाहीर समन्स

उप निबंधक, सहकारी संस्था, (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई (मुंबई पूर्व उपनगरे जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई) यांचे कार्यालय पत्ता : ६/६०३, दुर्गा कृपा को-ऑप हौसिंग सोसायटी, हनुमान चौक, नवघर रोड, मुलूंड पूर्व मुंबई-४०००८१

कांचनगौरी महिला सहकारी पतपेढी मर्या., डोंबिवली शाखा: बदलापूर शाखा मुख्य कार्यालय : रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स, पहिला मजला, पं. मालवीय पथ, अर्जटा ामनगर, डोंबिवली (पूर्व), जि. ठाणे.

अनकमांक १ ते ह

ठिकाण: मुंबई

दिनांक: ०७.०९.२०२२

अ. नं.	जाब देणाऱ्याचे नाव	दावा दाखल दिनांक	दावा क्रमांक	दावा रक्कम रुपये
8	 श्री. अमोल केरू कांबळे सौ. साधना संजय पवार श्री. नाना मुरलीधर बागूल सौ. आराध्या अमोल कांबळे 	२५/०६/२०२२	३९६४/२०२२−२ <u>३</u>	रू. १,७४,७५८/-
2	 श्री. भानृदास साहेबराव कळसकर सी. सुलोचना भानृदास कळसकर श्री. गणेश रामचंद्र अहिरे ४) सी. अश्विनी अतृल चव्हाण 	२५/०६/२०२२	<u>३९६६</u> /२०२२−२३	₹. १,९०,४९९/-
w	१) श्री. गणेश भानूदा कळसकर२) श्री.अशोक बाबूराव अहिरे३) सौ. अश्विनी अतूल चव्हाण	२५/०६/२०२२	३९६७/२०२२-२३	₹. १,४०,३७२/-
X	१) सौ. निलम पराग खानविलकर २) श्री. स्वानंद आनंद पाटील ३) सौ. अश्विनी निलेश इंदूलकर	२५/०६/२०२२	३९६५/२०२२-२३	₹. २,३९,४७८/-
ų	१) श्री. नितीन रविंद्र रणदिवे २) श्री. निखील निळकंठ मुरारी	२५/०६/२०२२	३९६९/२०२२-२३	रू. ३७,२६५/-
Ę	१) श्री. लक्ष्मण तुलसीदास तेलंगे २) सौ. पह्नवी तुलसीदास तेलंगे ३) श्री. अखिल अशोक सुर्यराव ४) श्री अनंता किसन शेंडे	२५/०६/२०२२	३९६८/२०२२-२३	₹. १,८९,३३०/-

सदर दाव्याचे कामी अर्जदारांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिवादींना रजिस्टर पोस्टाने समन्स पाठविण्या आलेले आहे.परंत प्रतिवादी यांना समन्स रुज् न झाल्याने व त्यांचा नवीन पत्ता उपलब्ध नसल्याने जाहीर समन्स देत आहोत. उपनिर्दिष्ठ अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वत: जातीने दिनांक १६/०९/२०२२ रोजी दुपारी ०१:०० वाजता दाव्यासंबंधी कागदपत्रांसह आपण या न्यायालयात हजर रहावे. या नोटीशीदारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की. वरील तारखेस आपण वेळेव

हजर न राहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. त्या प्रमाणे वरील तारखेस तत्पुर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात कसूर केल्यास आपला बचाव रद्द समजण्यात येईल ही नोटीस आज दिनांक २६/०८/२०२२ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे.



उप निबंधक, सहकारी संस्था, (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कषी सहकारी प्रतसंस्था फेडरेशन लि. मंबर्ड (मंबई पूर्व उपनगरे जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मंबई

NITCO

साआवर्षनः 20920MPT1900PEC010347 **नोंदणीकृत कार्यालयः** प्लॉट क्र.३, निटको हाऊस, कांजुर गाव रोड, कांजुर मार्ग (पूर्व), मुंबई-४000४२. दः:+९१-२२-६७५२१५५५, फॅक्सः+९१-२२-६७५२१५००, ई-मेल:investorgrievences@nitco.in संकेतस्थळ:www.nito

५६वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-वोटिंग माहितीची सचना

कंपनी कायदा. २०१३ (अधिनियम) च्या लाग तरतदी आणि त्याखाली बनवलेले नियम. सिक्यरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स आणि डिस्क्लोजर आवश्यकता) विनियम, २०१५ (लिस्टिंग रेग्युलेशन्स ांच्या पालनात परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ०८ एप्रिल २०२०, परिपत्रक क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक ०५ मे २०२०, परिपत्रक क्र.०२/२०२२ दिनांक ०२ मे २०२० रोजी संदर्मित (एमसीए परिपत्रक) आणि सेबी परिपत्रक क्रमांक SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 दिनांक १३ मे २०२२ (सेबी परिपत्रक) (प्ससीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रक एकत्रितपणे परिपत्रक म्हणून संदर्भित), याद्वारे सूचना देण्या येत आहे की निटको लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची छपन्नावी (५६) वार्षिक सर्वसाधारण सभा (-एजीएम) शुक्रवार ३० सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १९:०० वाजता (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फ़रिसंग/इंतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वां (व्हीसी/ओएव्हीएम), सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय, एजीएम सूचनेमध्ये नमूद केत्याप्रमाणे व्यवसाय व्यवहार . एयासाठी आयोजित केली जाईल. व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहणारे सदस्य कायद्याच्या कल १०३ अंतर्गत कोरमच्या हेतुसाठी मोजले जातील. परिपत्रकांचे पालन करून, वार्षिक २०२१-२२ च्या वार्षिक हवालासह –एजीएम सूचना (वार्षिक अहवाल) फक्त इलेक्ट्रॉनिक मोडद्वारे ज्या सदस्यांचे ईमेल आयडी कंपनी/निबंधव आणि हस्तांतरण एजंट (आरटीए)/डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपी) कडे नोंटणीकत आहेत त्यांना पाठविण्यात अ माहे. दिनांक ८ सप्टेंबर, २०२२ रोजी सर्व सभासदांना एजीएम नोटीस पाठवण्याचे काम पूर्ण झाले आहे. उपरो इस्तऐवज कंपनीच्या www.nitco.in या वेबसाइटवर, स्टॉक एक्स्चेंजच्या संकेतस्थळांवर म्हणजेंच बीएसई लिमिटेडच्य www.bseindia.com वर, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com व नॅशन सेक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची वेबसाइट www.evoting.nsdl.com वर देखील उपलब ज्या सदस्यांचे ईमेल आयडी कंपनी/आरटीए/डीपीमध्ये आधीच नोंदणीकृत आहेत, ते एजीएम सूचनेमध्ये प्रद केल्याप्रमाणे रिमोट ई-व्होटिंग तसेच एजीएममध्ये ई-व्होटिंगसाठी सूचनांचे पालन करू शकतात. ज्या सदस्यार्न अरपात्रमाण रिलाट स्थारित तिर्च एंशापनाच्य स्थारिताला यूर्वमाच गरान करूर नकाता. उस सद्यान त्यांच्या ईमेल आयडीची नोंदणी केलेली नाही, त्यांना विनेती आहे की, त्यांनी खाली नमूद केलेल्या प्रक्रियास कंपनीकडून वार्षिक अहवाल, सूचना इत्यादी सर्व संप्रेषणे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्राप्त करण्यासाठी नोंदणी करावी. (१) इंसेल आयडी नोंदणी करू इंच्छिणाऱ्या सदस्यांनी त्यांच्या संबंधित डीपीशी संपर्क साधावा आणि डीपीने सुचवलेत्य प्रक्रियेचे पालन करावे. (२) कंपनीचे इक्रिटी शेअर्स भौतिक स्वरूपात धारण करणारे सदस्य त्यांचे तपशील लिंक ज़टाईमसह नोंदव् शकतात. (३) वैकल्पिकरित्या, सभासद एजीएम सुचनेमध्ये नमूद् केल्याप्रमाणे कागद्रपत्रे देऊन ई-व्होटिंगसाठी वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मिळविण्यासाठी evoting@nsdl.co.in वर विनंती करू शकतात नपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० सह वाचलेल्या कायद्याच्या कलम १० . रतुर्दीनुसार, वेळोवेळी सुधारित केल्याप्रमाणे, आणि सूची नियमांचे नियमन ४४, सदस्यांना प्रदान केले जाईल रिमोट ई-होटिंग सुविधेद्वारे (एजीएमपूर्वी) आणि ई-व्होटिंग सुविधेद्वारे (एजीएममध्ये), एजीएम सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व रावांवर इलेक्टॉनिक पद्धतीने मतदान करण्याची सुविधा. एनएसडीएलकडून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करू एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले आहे ते व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहू शकतात, हभागी होऊ शकतात परंतु ते एजीएममध्ये मतदान करण्यास पात्र नसतील. सर्व सभासदांना कळविण्यात येते की: १ . क्या एजीएम सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार ई-व्होटिंगच्या स्वरूपात इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाद्वारे व्यवहार के ग्रईल. २. सभासदांचे मतदान हक्क कट ऑफ तारखेला म्हणजे शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२ रोजी कंपनीच्या पेड अप इक्किटी शेअर कॅपिटलमधील त्यांच्या शेअर्सच्या प्रमाणात असतील. ज्या व्यक्तीचे नाव सदस्यांची नोंदणी किंवा ठेवीदारांनी ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये कट–ऑफ तारखेनुसार, म्हणजे गुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२ क्त एजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंग/ई-व्होटिंगद्वारे मतदान करण्याचा अधिकार असेल. ३. कोणतीही व्यक्ती र्ज कंपनीचे शेअर्स घेते आणि एजीएमची नोटीस पाठवून कंपनीची सदस्य बनते आणि कट-ऑफ तारखेला म्हणजे गुक्रवार, २३ सप्टेंबर २०२२ रोजी शेअर्स धारण करते, ती त्यांचा फोलिओ क्रमांक/डीपी आयडी आणि क्लायंट आयडी ग्मुद करून evoting@nsdl.co.in किंवा investorgrievances@nitco.in वर ईमेल पाठवून यूजर आयर्ड ाणि पासवर्ड मिळवू शकते. तथापि, जर एखाद्या व्यक्तीने रिमोट ई-व्होटिंगसाठी आधीच एनएसडी . केली असेल तर मतदान करण्यासाठी विद्यमान वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड वापरला जाऊ शकतो. ४. दरस्थ ई मतदान कालावधी मंगळवार, २७ सप्टेंबर, २०२२ रोजी सुरू होईल (०९.०० वा. भाप्रवे) आणि गुरुवार २९ सप्टेंबर २०२ रोजी (०५.०० वा. भाप्रवे) समाप्त होईल. रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल एनएसडीएलद्वारे त्यानंतर मतदानासाठी अक्षम केतं गईल. एकदा का ठरावावर सदस्याने मत दिले की, सदस्याला नंतर त्यात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही . या कालावधीत, प्रत्यक्ष किंवा अभौतिक स्वरूपात शेअर्स धारण करणारे सदस्य एजीएमसमोर रिमोट ई-व्होटिंगद्वा यांचे मत देऊ शकतात. ६. सभासदांना एजीएममध्ये ई-व्होटिंगची सुविधा दिली जाईल आणि जे सदस्य एजीएमम भाग घेतील आणि ज्यांनी एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिलेले नाही, ते एजीएम येथे मतदान करण्यार ात्र असतील. ७. ज्या सदस्यांनी एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले आहे ते व्हीसी/ओएव्हीएमद्वा एजीएममध्ये उपस्थित राह शकतात/भाग घेऊ शकतात, परंतु ते एजीएममध्ये पुन्हा मतदान करण्यास पात्र नसतील. व रूस्थ ई-व्होटिंगची तपशीलवार प्रक्रिया आणि पद्भत, एजीएममध्ये ई-व्होटिंग आणि व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएम ास्थित राहण्याच्या सूचना एजीएम सूचनेमध्ये दिल्या आहेत आणि कंपनीच्या www.nitco.in वेबसाइटवर आ ाएसडीएलच्या www.evoting.nsdl.com वर वेबसाइटवर देखील उपलब्ध आहेत. ९. कोणत्याही प्रश्नां बाबतीत, तुम्ही शेअरधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि www.evoting.nsdl.com च १०२० ९९० आणि १८०० २२ ४४ ३० वर कॉल करू शकता किंवा **सुश्री पल्लवी म्हात्रे,** व्यवस्थापिका एनएसडीए यांना evoling@nsdl.co.in वर विनंती पाठवा जी इलेक्ट्रांनिक माध्यमात्न मतदानाशी संबंधित तक्रारींचे निराकर करतील. १०. एजीएममध्ये रिमोट ईं-व्होटिंग आणि ईं-व्होटिंगची प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने छाननं रण्यासाठी कंपनीने **श्री. अंकित सेठी** (अंकित सेठी आणि असोसिएट्सचे मालक), प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी यांची गननीकर्ता म्हणून नियुक्ती केली आहे. ११. मतदानाचे निकाल एजीएम संपल्यानंतर दोन कामकाजाच्या दिवस वित केले जातील आणि ते एकत्रित छाननी अहवालासह, कंपनी (www.nitco.in), एनएसडीएल (www.evoting.nsdl.com) वेबसाइटवर टाकले जातील आणि बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचें भॉफ इंडिया लिमिटेड यांना कळवले जाईल. निटको लिमिटेडकरि

> गीता करिर ठिकाण: मुंबई दिनांक: ०८.०९.२०२२ कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

०२२–२३०५८५४२ वर कॉल करा.

केएलजी कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड

CIN:L67120MH1994PLC218169

नोंदणीकृत कार्यालय: एसकेआयएल हाऊस,२०९, बँक स्ट्रीट क्रॉस लेन, फोर्ट, मुंबई-४०००२३. दुर::०२२-६६१९९०००, फॅक्स:०२२-२२६९६०२४, वेबसाईट:www.klgcapital.com ई-मेल:company.secretary@klgcapital.com

सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **केएलजी कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची २८वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२ रोजी द्.१४.१५वा. २०, डाऊनटाऊ हॉल, २रा मजला, साऊथ वेस्ट विंग, कंबाटा इमारत, ४२, एम. कर्वे रोड, चर्चगेट, मुंबई-४०००२० या ठिकाणी एजीएमच्या सूचनेत नमूद व्यवसायावर विचारविमर्ष करण्याकरिता होणार आहे. ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना सर्व सदस्यांना त्यांच्या (–मेलवर कंपनी/ठेवीदार सहभागीदारकडे पत्र व्यवहार उद्देशाकरिता नोंद आहे त्यांना त्यांच्या नोंव पत्त्यावर/विद्युत स्वरुपाने पाठविण्यात आले आहे आणि ते कंपनीच्या www.klgcapital.com वेबसाईटवरही उपलब्ध आहे. यापुढे २८व्या एजीएमची सूचना सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया लिमिटेड (सीडीएसएल) च्या www.evotingindia.com वेबसाईटवरही उपलब्ध आहे.

सदस्यास सभेत उपस्थित राह्न मत देण्याचा अधिकार आहे आणि त्याच्या वतीने प्रॉक्सी नियुक्त करून सभेच्या ठिकाणी उपस्थित राहून पोलने मत देण्याचा अधिकार असेल आणि प्रॉक्सी हा सदस्य असणे आवश्यक नाही. प्रॉक्सी प्रपत्र केंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात सभेच्या प्रारंभापूर्वी किमान ४८ तास अगोदर पर्यंत जमा करावे. एजीएमनिमित्त शनिवार, २४ सप्टेंबर, २०२२ ते शुक्रवार, ३० सप्टेंबर २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतर पुस्तक बंद ठेवण्यात

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) सुधारित अधिनियम २०१५ चे नियम २०, सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ चे नियम ४४ आणि भारतीय कंपनी सचिव संस्थाद्वारे वितरीत सर्वसाधारण सभेवरील सचिवप्रमाण (एसएस-२) नुसार येथे सुचित करण्यात येत आहे की, **(अ)** सदस्यांना सीडीएसएलद्वारे देण्यात . प्रेणाऱ्या रिमोट ई–वोटिंग सुविधेमार्फत मत देता येईल. या व्यतिरिक्त कंपनीने एजीएममध्ये पोलमार्फत नतदानाची सुविधा जे सदस्य एजीएममध्ये उपस्थित असतील परंतु त्यांनी रिमोट ई–वोटिंगने त्यांचे मत दिलेले नाही त्यांना उपलब्ध होईल. (ब) नोंद दिनांक शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२ रोजी वास्तविक म्वरुपात किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना एजीएम सूचनेत नमुद विषयाक सीडीएसएलच्या रिमोट ई-वोटिंग सुविधेने विद्युत स्वरुपात मत देण्याचा अधिकार आहे. (क) जर रजीएम सूचनेच्या वितरणानंतर कंपनीचा सदस्य झालेले आणि नोंद तारीख अर्थात शुक्रवार, २३ , पुरुष्ट । सप्टेंबर, २०२२ रोजी भागधारणा घेतली असल्यास एजीएम सूचनेत दिल्याप्रमाणे लॉगइनआयडी व गसवर्ड प्राप्त करण्याची प्रक्रिया सुरू करावी. **(ड)** रिमोट ई–वोटिंग कालावधी मंगळवार, २७ सप्टेंबर २०२२ रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं.५.००वा. समाह होईल. (ई) काही प्रश्न असल्यास सदस्यांनी www.evotingindia.com च्या हेल्पसेक्शनअंतर्गत उपलब्ध ई–वोटिंग मॅन्युअल आणि फ्रिक्वेन्टली आस्कड क्वेश्चन्स (एफएक्यू) चा संदर्भ घ्यावा किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा.

संचालक मंडळाच्या आदेशान्वरे केएलजी कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेडकरिता सही / - अखिलेश कुमा व्यवस्थापक

असोसिएशन ऑफ रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायजर्स

दिनांक: ८ डिसेंबर, २०२०

सीआयएन : U93090MH2019NPL319033 नोंदणीकृत कार्यालय: ७०१/७०२, माधवा बिल्डिंग, ७ वा मजला, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे (पू.), मुंबई - ४०००५१. वेबसाइट : www.aria.org.in ई-मेल : directors@aira.org.in

सूचना

कंपनी कायदा, २०१३ च्या तरतुदी व एमसीए परिपत्रक दि. ०५.०५.२०२२, त्यासमवेत परिपत्रक दि. १३.०१.२०२१ सहवाचन अन्य परिपत्रके दि. ०५.०५.२०२०, ०८.०४.२०२० व १३.०४.२०२२ यांच्या अनुपालनांतर्गत याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, वरील परिपत्रकांच्या तरतुदींअंतर्गत कंपनी आपला चवथी वार्षिक सर्वसाधारण सभा **गुरुवार, दि. २९.०९.२०२२ रोजी सायं. ५.०० वाजता** व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) वा अदर ऑडिओ व्हीज्युअल मीन्स

(ओएव्हीएम) च्या माध्यमातून आयोजित करू इच्छित आहे. वरील निर्देशित परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, ज्या सभासदांचे ई–मेल कंपनीकडे नोंदणीकृत आहेत अशा सर्वसभासदाँना आभासी एजीएमच्या सूचना पाठवण्यात येईल. ज्या सभासदांनी अजूनही आपले ई-मेल पत्ते नोंदणीकृत केलेले नसतील किंवा त्यांचा ईमेल पत्ता कंपनीकडे अद्ययावत केलेला नसेल त्यांनी कृपया सदर जाहिरातीच्या सेवेच्या तारखेप-ासून ३ दिवसांच्या आत ते नोंदणीकृत करवून घ्यावेत.

तुमचा विद्यमान ई-मेल आयडी अद्ययावत करण्यासाठी कृपया <u>www.aria.org.in</u> येथे लॉग

व्यक्तिगत सभासदांना सूचना पाठवल्यानंतर कंपनी सदर सूचना त्यांच्या वेबसाइटवर अपलोड करील जी www.aria.org.in येथे तसेच कंपनीद्वारे इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे मतदान सुविधा पुरविण्यासाठी अधिकृत एजन्सी म्हणून नेमलेले सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) यांची वेबसाइट <u>www.evotingindia.com</u> वर पाहता येऊ शकेल.

कृपया नोंद घ्यावी की ज्या सभासदांनी त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणीकृत केलेले नसतील त्यांना . एजीएमची सूचना प्राप्त करता येणार नाही व त्यामुळे ते सभेमध्ये सहभाग घेऊ शकणार नाहीत किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करू शकणार नाहीत. मतदान प्रक्रिया तसेच संबंधित प्लॅटफॉर्मवर मतदानाकरिताचा युजर आयडी व पासवर्ड यांचा तपशील ई-मेलद्वारे सूचनेसमवेत पाठवण्यात आलेला आहे. सभासद व्हीसीच्या माध्यमातून सभेत उपस्थित राहू शकतील व ई–मेल मध्ये दिलेल्या निर्देशांचे पालन करून मत देऊ शकतील

सभेमध्ये सहभागी होण्याकरिताची सुविधा निर्धारित वेळेच्या किमान १५ मिनिटे अगोदरपासून खुली असेल व ती सदर निर्धारित वेळ संपल्यानंतर १५ मिनिटांपर्यंत खुली राहील.

ई-मेल पत्त्याच्या नोंदणीकरण प्रक्रियेसंदर्भात काही शंका असल्यास सभासदांनी खालील ठिकाणी

संपंक साथावा :				
तपशील	सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड	असोसिएशन ऑफ रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायजर्स		
नाव व पद	श्री. राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक	कु. कॉलीन मस्करेन्हास, सीनियर एक्झिक्युटिव्ह असिस्टंट		
पत्ता	मरेथॉन फ्युच्युरेक्स, ए विंग, २५ वा मजला, ना. म. जोशी मार्ग, लोअर परेल, मुंबई - ४०० ०१३.	७०१/७०२, माधवा बिल्डिंग, ७ वा मजला, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे (पू.), मुंबई - ४०००५१.		
संपर्क क्र.	१८००२२५५३३	९८१९२२६८०८		
ई-मेल आयडी	helpdesk. evoting@	directors@aria.org.in		

cdslindia.com

ठिकाण : मुंबई

दिनांक : ०९.०९.२०२२

असोसिएशन ऑफ रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायजर्स करिता सही/-हर्ष रूंगटा

(डीआयएन: ००५३७१७२)

पनाचे डिजीलाईफ लिमिटेड

सीआयएन:एल७२२००एमएच२००७पीएलसी१६९४१५ **नोंदणीकृत कार्यालय:** इमारत ए३, १०२–१०८ व २०१–२०८, बाबोसा इंडस्ट्रीयल पार्क, मुंबई–नाशिक महामार्ग (एन.एच.३), सारावली गाव, भिवंडी, ठाणे-४२१३०२, महाराष्ट्र, भारत **कॉर्पोरेट कार्यालय:** बी-५०७, रहेजा प्लाझा प्रिमायसेस सीएसएल, एल.बी.एस. मार्ग, घाटकोपर (प.), मंबई-४०००८६, महाराष्ट्र, भारत, दर: 0२२-२५००७००२ /७५०२

ई-मेल : info@panachedigilife.com वेबसाईट : www.panachedigilife.com

१५व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना ाद्वारे सूचना देण्यात येत आहे की, **पनाचे डिजीलाईफ लिमिटेड** (कंपनी) ची १५वी वार्षिक सर्वसाधारण सभ

एजीएम) गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२ रोजी दपारी ३:०० वाजता (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर भ्रॉडिओ-व्हिज्युअल माध्यम (ओएव्हीएम) या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून एजीएम (सूचना) आयोजित करण्य सचनेमध्ये नमद केल्यानसार व्यवसाय व्यवहार करण्यासाठी होणार आहे. सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत विविध रेपत्रकांच्या पुर्ततेनुसार विद्युत पद्धतीने एजीएम संपन्न होईल. रमसीए परिपत्रकांचे पालन करून, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) द्वारे जारी केलेर्ल गरिपत्रके, कंपनी कायदा, २०१३ (अधिनियम) आणि सेबी (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता

२०१५ (सेबी लिस्टिंग रेयुलेगन्स) च्या संबंधित तातुर्ते, एजीएम-ची सूचना वित्तीय वर्ष २०१२,-२२ च्या वार्षिक अहवालासह (वार्षिक अहवाल) फक्त ७ सप्टेंबर २०२२ रोजी डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपी)/कंपनी/रजिस्ट्रार

भ्राणि ट्रान्सफर एजंट उदा. बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (आरटीए) कडे इलेक्ट्रॉनिक मोडद्वारे ज्य

सदस्यांचे ईमेल पत्ते आहेत त्यांना पाठविण्यात आले आहेत. सदस्य कंपनीला compliance@panachedigilife.com वर ईमेल पाठवून वार्षिक अहवालाच्या प्रत्यक्ष प्रतीसाठी विनर्त वार्षिक अहवाल कंपनीच्या www.panachediqilife.com वर. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिय लेमिटेडच्या वेबसाइट www.nseindia.com वर आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेडच्य (सीडीएसएल) www.evotingindia.com वेबसाइटवर देखील प्रदर्शित केला आहे नोटीसमध्ये नमद केलेल र्गर्व कागदपत्रे नोटीस पाठवल्याच्या तारखेपासून गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२ पर्यंत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने

तपासणीसाठी उपलब्ध आहेत. अशा दस्तऐवजांची तपासणी करू इच्छिणाऱ्या सदस्यांन compliance@panachedigilfie.com वर कंपनीला लिहिण्याची विनंती केली जाते. सदस्य एजीएम सुरू होण्याच्या नियोजित वेळेच्या १५ मिनिटे आधी आणि एजीएम दरम्यान सीडीएसएलद्वारे www.evotingindia.com वर लॉगिन क्रेडेन्शियल्स वापरून आणि कंपनीच्या एजीएमसाठी क्रमांक ईव्हीएसएन) इलेक्ट्रॉनिक मतदानाचा क्रम निवडून व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये सामील होऊ शकतात

हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये सामील होण्याची प्रक्रिया सुचनेमध्ये नमुद केली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एजीएमला उपस्थित राहणाऱ्या सदस्यांची उपस्थिती अधिनियमाच्या कलम १०३ अन्वरं

कोरम निश्चित करण्याच्या हेतूने मोजली जाईल. एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगसाठी सूचना:

. कायद्याच्या कलम १०८ आणि कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० च्या तरतुर्दीचे ग्रालन करून, सेबीच्या सूचीकरण नियमावलीच्या नियमन ४४, सर्वसाधारण सभेचे सचिवीय मानक (एसएस–२) आणि एजीएममध्ये व्यवहार करण्याच्या व्यवसायाच्या संदर्भात रिमोट ई-बोटिंग तसेच ई-बोटिंगची सुविधा कंपनीने सभासदांना सीडीएसएल मार्फत पुरवली आहे. एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगची सुविधा एयासाठी कंपनीने सीडीएसएल सोबत् आवश्यक व्यवस्था केली आहे. ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्य दिणीमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांमध्ये कट-ऑफ तारखेला म्हणजेच गुरुवार, २२ सप्टेंबर, २०२२ रोजी नोंदवलेले असेल ती केवळ दूरस्थ ई–मतदानाची/एजीएम दरम्यान मतदान सुविधा घेण्यार

रेमोट ई-मतदान कालावधी सोमवार, २६ सप्टेंबर, २०२२ रोजी सकाळी ०९:०० वाजता सुरू होईल आण् बुधवार, २८ सप्टेंबर, २०२२ रोजी संध्याकाळी ०५:०० वाजता संपेल. रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूज सीडीएसएलद्वां त्यानंतर मतदानासाठी अक्षम केले जाईल आणि ते फक्त एजीएम दरम्यान सक्षम केले जाईल.

ज्या सदस्यांनी -एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले आहे ते देखील व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहू शकतात/भाग धेऊ शकतात परंतु त्यांना त्यांचे मत पुन्हा देण्याचा अधिकार असणा नाही. जे सदस्य, व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये उपस्थित आहेत आणि रिमोट ई-व्होटिंगद्वारे ठरावांवर आपत्

नत दिलेले नाही ते एजीएम दरम्यान ई-व्होटिंगद्वारे मतदान करण्यास पात्र असतील ज्या व्यक्तींनी कंपनीचे शेअर्स विकत घेतले आहेत आणि नोटीस पाठवल्यानंतर कंपनीचे सदस्य बनले आहेत त्यांन आवश्यक लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळू शकतो, हे नोटीसमध्ये नमूद केले आहे. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने वार्षिक अहवाल प्राप्त करण्याच्या मर्यादित हेतसाठी. ई–मेल पत्ता डीपी/कंपनी/आरटीएकडे नोंदणीकत नसल्यास पदस्य कंपनीला compliance@panachedigilife.com वर मेल पाठवून ईमेलची नोंदणी करू शकतात न्या सदस्यानी अद्याप त्यांचा ई –मेल पत्ता नॉटिपीकृत केलेला नाही त्यांनी त्यांच्या डीपीकडे शेअर्स डिमटेरिअलाइन्ड कॉर्ममध्ये ठेवल्यास आणि कंपनी/आरटीएकडे शेअर्स त्यांच्याकडे फिजिकल स्वरूपात असल्यास त्यांची नोंदणी **हरणे आवश्यक आहे**.

सर्व सभासदांसाठी एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग किंवा ई-व्होटिंगदारे मत देण्याच्या तपशीलवार सचना आणि प्रक्रिया नोटिसमध्ये नमूद केल्या आहेत. ज्या सभासदांना एजीएमच्या आधी किंवा दरम्यान ई–व्होटिंगसाठी तांत्रिक महाय्य हवे आहे. त्यांनी श्री. राकेश दळवी. वरिष्ठ व्यवस्थापक. (सीडीएसएल). ए विंग. २५ वा मजला. मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफर्तलाल मिल कंपाउंड्स, एन एम जोशी मार्ग, लोअर परेल पूर्व), मुंबई-४०००१३ यांच्याशी संपर्क साधू शकता किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ईमेल पाठवा किंवा १८०० २२ ५५३३ /

> पनाचे डिजीलाईफ लिमिटेडकरित सही / - हर्षिल छेडा कंपनी सचिव व सक्षम अधिकारी